

“पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा” निधी
वितरणाबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक-निधीवि- २०२४/प्र.क्र.०५/का.१४४४-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२४

वाचा : १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. ति.नि.वि. २०२३/प्र.क्र.६७/का.१४४४-अ,
दि.३०/११/२०२३.

२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.०५/०२/ २०२४.

प्रस्तावना :

“पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास” दिनांक ३०/११/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये ९१.८०९४ कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर २०२३ च्या अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेच्या अंतर्गत विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांस उपलब्ध झालेल्या निधीमधून या आराखड्याकरिता जिल्हाधिकारी, परभणी यांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

“पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत” मंजूर कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी, परभणी यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ‘मुख्य लेखाशिर्ष ५४५२ ०२११ - ५३ मोठी बांधकामे’ अंतर्गत खालील कामांसाठी रुपये ५०००.०० लक्ष इतका निधी पुढील प्रमाणे वितरीत करण्यात येत आहे :

(रुपये लाखात)

अ.क्र	कामाचे नाव	सन २०२३-२४ साठी वितरीत करावयाचा निधी
१	जमिन अधिग्रहण	३९०६.९५
२.	प्रशासकीय खर्च (एकूण विकास खर्च)	१०९३.०५
	एकूण	५०००.००

२. “पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत मंजूर कामांवर होणारा खर्च, “मागणी क्र. ओ-१०, लेखाशिर्ष ५४५२, पर्यटनावरील भांडवली खर्च, ०१- पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, १०१ - पर्यटन केंद्र, (००) (१५) पंढरपूर मंदिर विकास आराखडा (५४५२ ०२११) कार्यक्रम (दत्तमत) ” याखाली खर्चा टाकण्यात यावा.

३. सदर प्रयोजनासाठी वर नमूद केलेल्या लेखाशिर्षातर्गत झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रधान महालेखापाल, मुंबई यांचे कार्यालयाने नोंदविलेला खर्च याचा ताळमेळ घालण्यात यावा. तसेच वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हाधिकारी, परभणी यांनी शासनास तात्काळ सादर करावे.

४. सदर शासन निर्णय वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.१३/२०२४/व्यय-८, दि.०६/०२/२०२४, अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२१३१२४२४६२११६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मिलिंद कुळकर्णी)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

आवश्यक कार्यवाहीसाठी,

- १) विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर .
- २) जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.

प्रत,

१. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
२. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर
३. जिल्हाधिकारी, परभणी
४. जिल्हा नियोजन अधिकारी, परभणी
५. जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी
६. कार्यासन १४२४, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
७. कार्यासन (व्यय-८, अर्थ -१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. निवड नस्ती, नियोजन विभाग, का.१४४४-अ, मंत्रालय, मुंबई